RISHI LASER LIMITED



Registered Office: 612, Veena Killedar Industrial Estate, 10-14, Pais Street, Byculla (W), Mumbai - 400 011.

Tel.: +91 22 2307 5677, 2307 4585, 2307 4897 Fax: +91 22 2308 0022

Email: rlcl.mumbai@rishilaser.com Website: www.rishilaser.com

CIN: L99999MH1992PLC066412

27th August, 2021 RLL/22/2021-22

To, The Secretary BSE Limited Floor 25, P. J. Towers, Dalal Street Mumbai- 400 001

Script Code: 526861 ISIN: INE988D01012

Sub: Newspaper Advertisement of Notice of 29th Annual General Meeting- E-Voting Information & Book Closure

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended we are attaching herewith copies of newspaper advertisement pertaining to Notice of 29th Annual General Meeting E-Voting Information & Book Closure published in "Business standard" (English Newspaper) and "Navakal" (Marathi Newspaper) on 27th August, 2021. The copy of the same is also available on the website of the Company www.rishilaser.com.

This is for your kind information and records.

Thanking You,

Yours Faithfully

For Rishi Laser Limited

Vandana Machhi Company Secretary

Enclosed a/a

NOTICE Notice is hereby given that the 2rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 24 September 2021 at 11:00 A.M. through Video Conferencing (VCV) Other Audio-Visual Mode (OAVM) without the physical presence of members at a common venue in compliance with the provisions of the Ministry of Corporate Affairs vide circular dated April 08 2020, April 13 2020, May 05 2020 and January 13 2021 (referred as "MCA Circulars") and other applicable provisions of the Companies Act, 2013.

provisions of the Companies Act, 2013.

On 26 August 2021, the Company has sent the emails through National Securities Depository Limited (NSDL) containing notice of the 2° AGM along with the Annual Report for the financial year orded 31 March 2021 to the members whose email IDs are registered with the Company. In view of extraordinary streumstances due to pandeemic caused by COVID-19, and in line with the MCA Circulars, physical copies of the AGM Notice are not being dispetched.

Members, who have not received the Notice and the Annual Report, may download it from the website of the Company at www.notion.cricketersassociation.com under the 'Stakeholders life same by writing to miles of the AGM & Annual Report is also available on the website of NSDL at www.notion.nsdl.com. The aforesast Notice of the AGM & Annual Report is also available on the website of NSDL at www.notion.nsdl.com.

at www.evoting.nsdl.com

at https://www.nyuning.neuron.com not registered, are requested to contact the Company at https://gicagnetiancicketersassociation.com for registering their e-mail acdresses along with their full name, folio number, PAN number, contact number and maine of the criticate association till 15 September 2021. Members can join and participate in the AGM through VC/OVAM facility only. The instruction for attending the meeting through VC/OVAM and the manner of participation in the remote e-voting or casting vote at the AGM through e-voting is provided in the Notice convening the AGM. The Notice also contains the instructions with regard to login credentials for members. Members participating through VC/OVAM facility shall be counted for the purpose of quorum wis 103 of the Companies Ad, 2013. The Company is pleased to provide remote e-voling facility to the Members to cast their volunce fectorically on all the resolutions as of forth in the Notice of 2" ACM pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended. The Company has engaged services of NSDL to provide remote e-volting facility.

remote e-voting facility.

The remote e-voting period commerces on Tuesday, 21 September 2021 at 10:00 A.M. (IST) and shall end on Thursday, 23 September 2021 at 5:00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting there after. Members of the Company as on 01 September 2021 (the cut-off date), may cast their vote by remote e-voting or may vote at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members as on the cut-off date shall be entitled to avail the facility of voting through remote e-voting or at the AGM. A person who is not a member on the cut-off date shall treat this Notice for information purposes only. The manner/procedure of e-voting is given in the Notice of AGM.

the Notice of AGM.

In terms of MCA Circulars, since the physical attendance of members has been dispensed with, there is no requirement of appointment of proxies. Accordingly, the facility of appointment of proxies by the members undersection 10s of the Companies Act, 2013, will not be available for AGM. Any person, who becomes member of the Companies Act, 2013, will not be available for AGM official to 10s of 10s of

Further, the facility of e-voting will also be made available at the AGM and members attending AGM, who have not cast their votes by remote e-voting, and who are not otherwise barrad doing so, shall be able to exercise their right at the AGM. Members who have already cast their vi through remote e-voting will be entitled to attend the AGM but shall not be entitled to vote again The Company has appointed Ms. Pritt Sheth, Practicing Company Secretary M/s Pritt J Sheth and Associates, to act as the scrubrizer to scrutinize the remote e-voting process and voting during the AGM in a fair and transparent manner.

AGM in a fair and transparent manner. In case of any quaries in relation to facility for voting by electronic means, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of <u>www.evgetion.nsdl.com</u> or call on toll free no. 1800 1920 990 1900 224 430 or send a request to Ms Santa Mote, Assistant Manager, Trade World, A Wing, 4th Floor, Kanla Mills Compound, Senapeti Bepet Marg, Lower Parel, Numbai — 400013 at moraries (and 10013) at moraries (a

For Indian Cricketers' Associatio

Date: 27 August, 2021 Place: Mumbai

Hitesh Majmudar Director DIN: 08608749

GINNI FILAMENTS LIMITED Cerporate Identity Number: L71200UP1982PLC012550 Office: 110 KM Stone, Delhi Mathura Road, Chhata – 281 401, Distt. Mathura (U.P) Tel: + 91-05682-242341 Fax: + 91-05692-242223 Carporate Office: D-198. Sector 63 Noida-201307 Tel: + 91-120-4058400 (30 LINES), Fax: + 91-120-4250975, 4250976

INFORMATION REGARDING 38TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING (VC): OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) AND RECORD DATE

Shareholders may please note that the 38th Annual General Meeting (AGM) of the Compan will be held through VC / OAVM on Tuesday, 28th September, 2021 at 11,30 AM IST, in compliance with all the applicable previsions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Gene Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and SEBI, to transact the businesses that will be set forth in th Notice of the meeting.

Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent to all the Shareholders whos email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the 38th AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will also be available on the website of the Company at www.ginnifilaments.com , on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com. Manner of registering Jup dating email addresses to receive the Notice of AGM along

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and

a) Shareholders holding shares in physical mode and who have not updated their en addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at secretarial@ginnifilaments.com along with the copy of the signed request

tioning the name and address of the Shareholder, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg: Aadhar, Driving License, Election Identity Card, Passport, utility bill or any other Government Document) in support of the address b) Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register/update the

email addresses with the relevant Depository Participants. c) Shareholders may also register/update their email addresses with RTA at the following

link: http://skylinerta.com/EmailReg.php

Manner of casting vote through e-voting:

a) Shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system.

b) The login credentials for casting the votes through e-voting shall be made available through the various modes provided in the Notice as well as through email after successfully registering their email addresses. The details will also be made available on the website

Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration Rules), 2014, the Register of Member and Share Transfe Books of the Company and will remain closed from September 22, 2021 to September 28 2021 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting

This notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of th Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

By the order of Board of Director

Date: 28-8-2021

Bharat Singh

KEI INDUSTRIES LIMITED

Regd. Office: D-90, Okhla Industrial Area, Phase - 1 New Delhi - 110020. CIN: L74899DL1992PLC051527. Tel: +91-11-26818840. 26818642. 26815558. 26815559. Fax: +91-11-26811959, 26817225. Email: cs@kei-ind.com Website: www.kei-ind.com

NOTICE OF 29Th ANNUAL GENERAL MEETING OF KEI INDUSTRIES LIMITED TO BE HELD THROUGH VC (VIDEO CONFERENCING) / DAVM (OTHER AUDIO VISUAL MEANS) Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of the Members o KEI Industries Limited is scheduled to be held on Wednesday, the 8th September, 202 at 02.00 P.M through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual means ("OAVM") in compliance with General Circular No.02/2021 dated January, 13" 2021 read with General Circular No. 14/2020 dated 8" April, 2020, 17/2020 dated 13" April, 2020 and 20/2020 dated 05" May, 2020 and all other applicable laws and circular issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities Exchange

Board of India (SEBI), to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of AGM. Company Registered Office i.e. D-90, Okhla Industrial Area, Phase-1 New Delhi-110020 will be considered as venue for the purpose of the AGM. In compliance with the above circular, Notice of Annual General Meeting, Directors Report, Auditors' Report and Financial Statement for the year ended March 31, 2021 and remote e-voting details have been sent in electronic mode to all the member whose e-mail IDs are registered/available with the Company/RTA/Depository. The date of completion of email of the notices to the shareholders is August 16, 2021.

In case you have not registered your email ID with the Company/RTA/Depository please follow below instructions to register your email ID for obtaining annual report to FY2020-21 and login details for e-voting.

Physical

Date: 26th August, 2021

Place: Delhi

Send a request to Registrar and Share Transfer Agent (RTA) of the ompany, MAS Services Limited at info@masserv.com providing I umber, Name of the Shareholder, scanned copy of the share certification. (Front and Back), PAN (self-attested scanned copy of PAN Card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) for registering email address. Please send your bank detail with original cancelled oheque to our RTA (i.e. MAS Services Limited, T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area, Phase-II New Delhi 100020 alongwith letter mentioning folio no. if not registered

PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 01/09/2021

Please contact your Depositary Participant (DP) and register your emai address as per the process advised by DP. Please also update your bank detail with your DP for dividend payment by NACH if declare by company. PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 01/09/2021

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company has offered e-voting facility for transacting all the business by National Services Depository Limited (NSDL) through their portal www.evoting@nsdl.co.in to enable the members to cast their votes electronically. The remote e-voting period commences on Sunday, September 5, 2021 (09:00 am) and ends on Tuesday, September 7, 2021 (05:00 pm). No e-voting shall be allowed beyond the solution of the solutio the said date and time. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Any person, who acquires shares and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e September 01, 2021, may obtain the login ID and password by sending a request at www.evoting@nsdl.co.in or RTA, MAS Services Limited at imited.co.in or RTA, MAS Services Limited at imited.co.in in the members are already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing user ID and password for casting their vote. Once the vote or a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change subsequently. The facility for voting through e-voting shall be made available at the AGM and the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. S.K. Batra 8 Associates, Practicing Company Secretary (Membership No. FCS 7714 & CP No. 8072) has been appointed as Scrutinizer for the e-voting process. The detailed procedure for remote e-voting is contained in the letter sent with the Notice of the AGM Any query/grievance relating to e-voting may be addressed to Mr. Kishore Kunal Company Secretary and Compliance Officer, KEI Industries Limited, D-90, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020, Phone: 011-26818840, Fax: 011-26811959, Email: cs@kei-ind.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rule 10 of the Companie (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of the Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday the September 02, 2021 to Wednesday, September 08, 2021 (both days inclusive) for the purpose of taking record of the shareholders at the Annual General Meeting.

The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website, at www.kei-ind.com, websites of the stock exchanges (NSE & BSE) and of the NSDL's website at http:/www.evoting.nsdl.com.

For KEI INDUSTRIES LIMITED

AVP (Corporate Finance) & Company Secretary

(Kishore Kunal

Business Standard MUMBAI | FRIDAY, 27 AUGUST 2021

Business Standard

MUMBAI EDITION Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area Wishnii Nanar Dinha Nai Mumbai, 400708 and M/s. Dainik Bhaskar, Plot no. 10.11, Sector B. Industrial Area, Govindpura, Bhopal (M.P.)-462023. & Published at

Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai-400013 Editor: Shyamal Majumdar

H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp

RNI NO: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh **Head-Customer Relations Business Standard Private Limited** 4/4 & V3, Building H, Paragon Centre, Opp.

Birla Centurion, PB Marg. Worli Mumbai - 400013 F-mail: subs hs@hsmail in "or sms, REACHBS TO 57575

Overseas subscription: (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in ture of developments in the markets, the corporat world and the government. Actual development can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by read ers on the basis of reports and articles published it the newspaper. Readers are expected to form the

Business Standard does not associate itself with o stand by the contents of any of the advertisement scan by the concerns of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any daim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.

Unless explicitly stated otherwise, all rights reserve by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written cor sent of M's Business Standard Pvt. Ltd. Any sud prohibited and unauthorised act by any person/lega entity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge



CIN: L99999MH1992PLC066412 Regd. Office: 612, Veena Killedar Ind. Est., 10-14, Pais Street, Byculla (W), Mumbai 400 01 Tel. No.: (022) 23074585 / 23084886, Fax No. (022) 23080022

E-mail: rlcl.mumbei@rishilasen.com, Website: www.rishilasen.com

NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING INFORMATION ON REMOTE E-VOTING, BOOK CLOSURE AND RECORD DATE Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Members of Rishi Laser Limited will be held on Friday, 17th September, 202: at 11.00 a. m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") ("AGM" / "the Meeting"), in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 and Rules framed thereunder and the

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/2020/79 dated 12th May. 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2021/11 dated 15th January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), to transact business mentioned in the notice of the 29th AGM. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the

inancial Year ended 31st March, 2021 have been sent on 25th August, 2021 via email, to all the Members whose email ids are registered with the Company / Depository Participant(s). The Annual Report alongwith the Notice of the AGM, are also available on the website of the Company at www.rishilaser.com.

Members having Demat Account and who have not yet registered their E-ma Id's for receiving documents in electronic form are requested to register their E-mail Id's with their Depository, Members having shares in physical form may register their E-mail Id's by sending an E-mail to Company's : rlcl.mumbai@rishilaser.com or to the Company's Registrar Transfer Agent, M/s. Adroit Corporate Services Private Limited, email id. info@adroitcorporate.com mentioning their folio number. Members are equested to keep their E-mail Id's updated in the Demat account or with the Company as the case may be.

Members holding shares either in physical form or dematerialised form as on cut-off date i. e. Friday, 10" September, 2021, can cast their votes electronically on all the businesses set forth in the Notice of the AGM, through remote e-voting facility or through electronic voting facility during the AGM provided by National Securities Depository Limited ('NSDL').

n compliance with the Provisions of section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 as amended all the members informed that:

1. The Company is providing remote e-voting facility to its members to cast their vote by electronic mean on the resolutions set out in the Notice on 29th AGM.

2. The remote e-voting shall commence on Monday, 13th September, 2021 (9.00 a. m. IST).

3. The remote e-voting shall end on Thursday, 16th September, 2021 (5.00 p. m. IST). 4. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting

or electronic voting during the 29" AGM is Friday, 10" September, 2021 5. Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of Notice of 29th AGM alongwith Annual Report as on the cut-off date i. e. Saturday, 21st August, 2021 but before remote e-voting cut-off date i.e. Friday, 10th Septembe 2021 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or rlcl.mumbai@rishilaser.com However, if you are already registered with NSDL for remote E-voting, then you can use your existing User ID and password for casting your vote. If you forgo your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on Toll Free No.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

The remote e-voting shall not be allowed beyond Thursday 16th September, 2021 (5.00 p. m IST).

7. Members who did not cast their votes by way of remote e-voting shall be able to exercise their rights at the 29th AGM by way of electronic voting facility provided by National Securities Depository Limited ('NSDL' during the 29th AGM

8. Members who have cast their votes by remote e-voting may also attend the 29th AGM but shall not be entitled to cast their vote again. A Member whose name appears in the Register of members or in Register of beneficial owners as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting and electronic voting during the AGM.

9. The Company has appointed M/s. Sudhanwa S. Kalamkar & Associates Practicing Company Secretaries to act as a Scrutinizer, to scrutinise the remote e-voting process and electronic voting during the 29th AGM.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members, Share Transfer Books and Register of Beneficial Owners of the Company will remain closed from Saturday, 11th September, 2021 to Friday 17th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

By Order of the Board

Place: Mumbai Date: 26th August 2021

Harshad Patel Managing Director

INDIA NIPPON ELECTRICALS LTD.

CIN: L31901TN1984PLC011021 Regd. Office: No.11 & 13, Patullos Road, Chennai - 600 002. Tel: 044-28460073. Website: www.indianippon.com E.mail: investors@inel.co.in

Notice to Shareholders

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of India Nippon Electricals Ltd., (the Company) is scheduled to be held on Friday, the 17th September 2021 at 10.00 A.M. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, rules framed thereunder read with Ministry of Corporate Affairs (MCA) Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 & 02/2021 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 & 13th January, 2021 respectively and the Securities & Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 & SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May, 2020 & 15th January, 2021, to transact the ordinary and special business as set out in the Notice dated 18th August 2021.

Links to the electronic copy of the Annual Report for the financial year 2020-21 along with Notice of the AGM have been sent to all the Members whose e. mail address is registered with the Company / Share Transfer Agent (STA) or with their respective Depository Participant.

Members can join and participate in the AGM through VC/ OAVM only. The instructions for joining the AGM, manner of remote e-voting and casting vote through the e-voting system during the AGM have been provided in the Notice of AGM.

The Company is pleased to provide the following information regarding remote e-voting:

A.	electronic voting, as per the Notice of the AGM.	The proposed businesses as given in the Notice convening the Annual General Meeting shall be transacted through remote e-voting and e-voting on the AGM day.
В.	Date and time of commencement of remote e-Voting.	From 9 A.M. onwards on 14th September, 2021 (Tuesday)
C.	Date and time of ending of remote e-Voting.	Upto 5 P.M. on 16th September, 2021 (Thursday)
D.	Cut-off date to determine the eligibility to remote	10th September, 2021

e-Voting E. The remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution

is cast by a Member, such Member will not be allowed to change it subsequently Only a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on 10th September, 2021 shall be entitled to avail the facility of remote e-Voting as well as e-Voting on the AGM day. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend & participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again through e-Voting facility available during AGM. Further, only those Members, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM. Members holding shares in physical form may vote through remote e-Voting and participate in the AGM following the procedure detailed in the Notice.

Website details of the Company / Agency, where https://indianippon.com/wp-content/uploads/ the Notice of AGM / Annual Report is displayed. 2021/08/annual_report_2020_21.pdf and www.evotingindia.com. The said documents can also be accessed from the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are

address the grievances connected with electronic voting.

Contact details of the person responsible to In case Members have any queries or issues regarding e-Voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting manual available at www.evotingindia.com unde help section or write to helpdesk.evoting@ cdslindia.com or contact CDSL addressing Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL E.mail ID. : helpdesk.evoting@cdslindia.com Tel Nos.:(22) 23058542/43.

Any person, who acquires the shares of the Company & becomes a member after the cut-off date for sending the notice i.e. 20th August, 2021 may write to the Company / STA by e.mail at investors@inel.co.in/ investor@cameoindia.com providing such details as stated in the Notice. M/s BP & Associates, Company Secretaries, (Entity ID:83104) represented by its Partner, Mr C Prabhakar

has been appointed as Scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner NOTICE is further given that pursuant to Section 91 of the Companies Act 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from 11th September, 2021 to 17th September, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General

By order of the Board G VENKATRAM Place : Chennai

M.P. HOUSING & INFRASTRUCTURE DEVELOPMENT BOARD

NOTICE INVITING E-TENDER

Online percentage rate bids are invited for the following work from registered contractors and firms of repute fulfilling criteria.

S. No.	Systems Tender No.	Name of work	PAC & EMD & Tender Form Cost	Completion Period (In Months)	Category of Contractor	Date of Purchase & Submission of Blds	Date of Opening of Tenders Envelop A, B & Envelop C
1,	2021_ MPHID _ 156845_1	Construction of 50 Seated Girl's Hostel I/c w/s, s/f and Internal Electrification Work at Narayangunj Disttmandla (Tribal Depart.)	PAC - Rs. 179.44 Lacs, EMD - Rs. 179500.00, Tender Form Cost - Rs. 14750.00 (i/c GST 18%)	12 Months (i/c Rainy Season)	The Agency Should be Registered in PWD Centralization System	01.09.2021 10.30 AM to 15.09.2021 17.30 PM	Envelop A 17.09.2021 15.00 PM Envelop B (Technical bid) 17.09.2021 15.00 PM Envelop C (Financial bid) 22.09.2021 at 15.00 PM
2.	2021_ MPHID _ 156846_1	Construction of 50 Seated Boy's Hostel I/c w/s, s/f and Internal Electrification Work at Ghutas DisttMandla (Tribal Depart.)	PAC - Rs. 179.44 Lacs, EMD - Rs. 179500.00, Tender Form Cost - Rs. 14750.00 (l/c GST 18%)	12 Months (i/c Rainy Season)	The Agency Should be Registered in PWD Centralization System	01.09.2021 10.30 AM to 15.09.2021 17.30 PM	Envelop A 17.09.2021 15.00 PM Envelop B (Technical bid) 17.09.2021 15.00 PM Envelop C (Financial bid) 22.09.2021 at 15.00 PM

. Interested bidders can view the NIT on website http://www.mptenders.gov.in 2. The Bid Document can be purchased only online from 01/09/2021 at 10:30 AM to 15.09.2021 till 17:30 Hrs. 3. Amendments to NIT if any, would be published on website only, and not in newspaper. Visit us: www.mphousing.in mphidb

-mail : eedn2hbjbp@mp.gov.in E.E., Division ☑/mphidb Phone No. : 0761-2671404, Mob. No. : 9424727747 M.P. Madhyam/101756/2021

ORACLE

ORACLE FINANCIAL SERVICES SOFTWARE LIMITED Regd. Office: Oracle Park, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063

Tel: +91 22 6718 3000; Fax: +91 22 6718 3001; CIN: L72200MH1989PLC053666 Website: www.oracle.com/financialservices; E-mail: investors-vp-ofss_in_grp@oracle.com NOTICE

For transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules").

The Act and the Rules inter-alia provide that all the Equity Shares of the Company in respect of which dividend amounts remain unpaid or unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred to Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Account").

Accordingly, the Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF Account as per the aforesaid Rules for taking appropriate action(s). Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in the communication to KFin Technologies Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company, to claim the unclaimed dividend amount on or before October 1, 2021. The complete details of all the shareholders whose shares are due for transfer to IEPF Account are available on the Company's website at www.oracle.com/financialservices. Shareholders are requested to refer the website of the Company to verify the details of their shares liable to be transferred to IEPF Account.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by October 1, 2021, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, would transfer the said unpaid dividend and related shares to IEPF Account without further notice in accordance with the requirement of said Rules. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares once transferred to demat account of IEPF Authority, such shares including unclaimed dividends and other benefits accruing thereon after the date of transfer can be only claimed from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules and that no claim shall lie against the Company. For the purpose of claiming transferred shares, an application can be made to the IEPF Authority in Form IEPF-5, as prescribed under the Rules, available at IEPF website i.e. www.iepf.gov.in. In case of any queries, the shareholders may contact KFin Technologies Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company, viz., Unit: Oracle Financial Services Software Limited, Selenium Building, Tower - B, Plot No. 31 & 32, Financial

District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500032, Toll free No.: 1800 3094 001, Email: einward.ris@kfintech.com. For Oracle Financial Services Software Limited

Onkarnath Baneriee Company Secretary & Compliance Officer

August 12, 2021

The notice is hereby given that

Mumbai

MAN INFRACONSTRUCTION LIMITED 12th Floor, Krushal Commercial Complex, G. M. Road, Chembur (West), Mumbai – 400 089,

Website: www.maninfra.com, Investor Relation Contact: investors@maninfra.com Corporate Identity Number: L70200MH2002PLC136849 Tel: +91 22 42463999 Fax: +91 22 25251589

NOTICE OF THE 19TH ANNUAL GENERAL MEETING OF MAN INFRACONSTRUCTION LIMITED

1. The 19th Annual General Meeting ("AGM") of the Company to transact the Ordinary and Special Business as set

- out in the Notice dated 12th August, 2021 convening the AGM will be held on Thursday, 23th September, 2021 at 11.00 AM through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OVAM) without physical presence of the Members of the Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/ 2020, 17/2020, 20/2020, 22/2020, 33/2020, 33/2020, 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs and circular no SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by Securities and Exchange Board of India (collectively "the said Circulars").
- In terms of the said Circulars, the Annual Report of the Company for F.Y 2020-21 and the Notice of the 19th AGM has been sent only by email to the members whose e-mail address are registered with the company or with
- The Notice of the 19th AGM and Annual Report for FY 2020-21 have been uploaded on the Company's website i.e. www.maninfra.com and on the website of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and al Stock Exchange Limited at www.nseindia.com. Shareholders whose email ids are not updated with the Company/Registrar and Share Transfer Agents/ Depository Participants can avail soft copy of the 19th AGM Notice and Annual Report for FY 2020-21 by raising a
- Members desirous of obtaining any information concerning the accounts and operations of the Company are requested to address their queries at investors@maninfra.com at least 7 working days before the date of the AGM (I.e. on or before Friday, 17th September, 2021), to enable the Company to suitably reply to such queries a the AGM or by email.
- In terms of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the Secretarial Standards on General Meetings (SS2) issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer its members the facility of "remote e-voting" provided by National Securities Depository Limited (NSDL) to exercise their right to vote on the business as set forth in the Notice of the 19th AGM. All the members are informed that:
- the Ordinary and the Special Business as set out in the Notice of the 19th AGM will be transacted through voting by electronic means;
- the remote e-voting shall commence on Monday, 20th September, 2021 at 9.00 a.m.; the remote e-voting shall end on Wednesday, 22rd September, 2021 at 5.00 p.m.;

request to the Company by email at investors@maninfra.com.

- the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Thursday 16th September, 2021;
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, 16th September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then existing user ID and password can be used for casting vote;
- Members who have not voted through Remote E-voting facility will be permitted to vote through e-voting
- vii. The members who have already casted their vote through remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote during the AGM; viii. Members who are holding shares in physical form whose email address are not registered with the
- company can cast their vote through remote e-voting or through the e-voting during the AGM in the manner and by following the instructions as mentioned in the Notes section of the Notice dated 12th August, 2021 convening the 19th AGM. In case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and evoting user manual for members at the Downloads Section of https://www.eyoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 22 2990 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository Limited,
- Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai -400 013 at the designated email ID: evoting@nsdl.co.in who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at investors@maninfra.com or at the Registered Office address. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is also hereby given that the Register of Members of
- the Company and Share Transfer Books will remain closed from Friday, 17th September, 2021 to Thursday, 23th September, 2021 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting for financial year 2020-21. Members are advised to register/update their e-mail address with their DPs, in case of the shares held in electronic form and with the company and/or its RTA in case shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices etc. by email from the company in future.

By order of the Board of Directors For Man Infraconstruction Limited

Date : 26th August, 2021

Date : 26th August, 2021

Company Secretary

Place : Mumbal

Durgesh Dingankar Company Secretary

शिवसेना-भाजप वाद राजकारणाचा भाग ते घरात एकत्र बसून जेवणही करु शकतात

संपूर्ण राजकारण तापले हे सर्वांच्या नजरेतून

चुकले नाही. मात्र, याबाबत बोलताना

आंतराराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण

तोगडिया यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधील

तणाव हा राजकारणाचा भाग आहे. ते

घरात एकत्र जेवणही करु शकतात, असे

प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे. तसेच

देशातील विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचा मुद्दा

उचलून धरावा, देश हिताचा मुद्दा उचलेल

त्या पक्षाचा आम्ही उदो उदो करु, असे

धोका आहे. कारण तालिबानी विचाराचे

केंद्र भारत आहेत. तालिबानला तोंड

देण्यासाठी भारत सरकारने तबलिकी जमात,

दारुल देवबंद, जमायते उलेमा हिंद या

संघटनेवर बंदी घालायला हवी. नागपुरातील

मदरशांमध्ये मौलवी तबलिकी जमातचं प्रशिक्षण देत आहेत. अफगाणिस्तानातील

भारताला तालिबानचा सर्वात मोठा

तोगडिया यांनी म्हटले आहे.

फक्त शिखांना राह द्या, अशी प्रवीण तोगडिया मागणीही त्यांनी केलीय उद्धव ठाकरे राम मंदिराचे हिरो तिनच मुख्यमंत्री यांचे मोटे वक्तव्य आक्षेपाई आहेत ते म्हणजे अशोक यांच्याबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि कल्याण राणे यांच्या अटक आणि जामिनावरून

सिंग, असेही तोगडिया यांनी म्हटले. तर भाजप आणि शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत. दोघांच्या भांडणात दुसराच कोल्हा स्वतःचे हित साधत आहे. भाजप-सेना एकत्र येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही यावेळी खोतांनी केला. शरद पवार यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तयारी केली होती, अशी खोचक टीकाही खोत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. तसेच अनिल परब यांसारख्या बुद्धिजिवी माणसाने असे करणे योग्य नाही. आग भडकवण्यासाठी, भाजप शिवसेनेत दरी वाढवण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोपही खोत यांनी केलाय. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक वक्तव्य केली गेली. मात्र, कधी दंगल झाली नाही. राज्यातील जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून वेगळे प्रश्न तयार करण्याची ही सुरुवात आहे. ही एकप्रकारची खेळी असल्याचा आरोपही खोत यांनी

एकाही मुस्लिमाला भारतात स्थान नको, सूर्यमंदिर संस्थान परिसरातून हनुमान महाराज गिरीना अटक

फरार झालेल्या कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांना गुरुवारी सकाळी पोलिसांनी सूर्यमंदिर संस्थान परिसरातून अखेर अटक केली. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे हनुमान महाराज गिरीच्या अडचणीत भर पडली होती. त्यांच्याविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार अप्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण

आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. माझ्या मृत्यूला गावातील काही राजकारणी, पत्रकार, 'त्या' मुलीचे कुटूंब जबाबदार आहे. अवध्या पाच मिनिटात मी गळफास लावणार असल्याचा व्हिडीओ व्हायरल करून हनुमान महाराज पसार झाले. मात्र, पोलीस सातत्याने त्यांच्या मागावर होते.दरम्यान, महारांजाच्या नातेवाईकांकडून हनुमान महाराज जिवंत असल्याची पुष्टी मिळाली. बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिना अर्ज फेटाळला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. खंडपीठानेही २१ ऑगस्ट रोजी त्यांचा जामिन अर्ज फेटाळला.

शेतात गांजा लागवडीला परवानगी द्या मोहोळच्या शेतकऱ्याची अजब मागणी

सोलापूर-तालुक्यातील येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना पत्र लिह्न आपल्या शेतामध्ये चक्क दोन एकर गांजा लावण्यास परवानगी द्यावी अशी अजब मागणी केली आहे. या शेतकऱ्याचे नाव अनिल पाटील असे आहे. तसेच १५ सप्टेंबर परवानगी मिळाली नाही तर १६ सप्टेंबर पासून गांजा लागवड केली असा इशाराही या शेतकऱ्यांने आपल्या मागणीपत्रात दिला आहे. या शेतकऱ्याची स्वतः च्या मालकीची २ एकर जमीन असून या २ एकर क्षेत्रात गांजा लावण्यासाठी परवानगी प्रशासनाने द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

पीक कोणतेही लागवड केले तरी त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्यामुळे त्याला त्याची जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले पत्र

तोट्यात लागत आहे.मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस पिकवून गाळपासाठी दिला असता तर त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही, त्यामुळे गांजाला भाव असल्यामुळे या शेतकऱ्याने दोन एकर गांजा लागवड करण्यासाठी जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी केली आहे. विशेष म्हणजे १५ सप्टेंबर पर्यंत लेखी परवानगी द्यावी अन्यथा १६ सप्टेंबर पासून शेतकरी आपल्याला प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे असे गृहीत धरून गांजा लागवड सुरु करणार आहे अशी माहिती शेतकऱ्याने दिली आहे. तसेच माझ्यावर

गुन्हा दाखल झाला त्यास

ऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवटा करणारे शहर

औरंगाबाद- राज्यातील व ऐतिहासिक शहर आणि मराठवाड्याच्या राजधानीचे शहर अशी ओळख असणारे औरंगाबाद शहर वाघांचा पुरवठा करणारे शहर बनले आहे. मागील दहा वर्षात येथून महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश राज्यातील प्राणीसंग्रहालयांना १८ वाघ दिले गेले आहेत. आताही येथे १२ वाघ आहेत. सततची वाघांची घटती संख्या हा जगभरासाठी चिंतेचा विषय आहे. परंतु, हे शहर मात्र याला अपवाद ठरले आहे. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात उलट वाघांच्या वाढत्या संख्येची चिंता भेडसावत आहे.वाघांच्या प्रजननासाठी येथील वातावरण अनुकूल ठरले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून येथे वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे पण, त्या तुलनेत इथे वाघांसाठी पुरेसे पिंजरे नाहीत. त्यामुळे केंद्रीय वन मंत्रालयाकडून अधूनमधून येथील वाघ इतर प्राणी संग्रहालयांना दिले जातात. मागील २६ वर्षात या ठिकाणी ३५ वाघ जन्मले आहेत. एवढ्या वाघांना इथे ठेवणे शक्य नाही. त्यामुळे मागील दहा वर्षात येथून मुंबई, बोरीवली, पुणे, जमशेदपूर, मूकूंदपूर, झिराकपूर, इंदूर याठिकाणी १८ वाघ दिले आहेत.



कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

मालमत्ता विभाग निविदा सुचना क्र. ०१ सन २०२१-२०२२ (पहिली मागणी)

- शृध्दीपत्रक -

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागामार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकुण ५ (पाच) विभागात, ३ वर्ष कालावधीकरीता जाहिरात प्रदर्शित करणेचे हक्क प्रदान करणेकरीता निविदा सुचना क्र. ०१ / २०२१-२०२२ (पहिली मागणी) अन्वये ऑनलाईन ई-निविदा पध्दतीने ई निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. सदर निविदेची मुदत खालील प्रमाणे वाढविण्यात येत आहे

मुळ मुदत	प्रस्तावित बदल
कोरे निविदा फॉर्म व निविदेबाबत सर्व अटी शर्तीची संपूर्ण	कोरे निविदा फॉर्म व निविदेबाबत सर्व अटी शर्तीची संपूण
माहिती महाराष्ट्राचे www.mahatenders.gov.in या	माहिती महाराष्ट्राचे www.mahatenders.gov.in य
संकेतस्थळावर दि. २/८/२०२१ ते दि. २६/८/२०२१	संकेतस्थळावर दि. २/८/२०२१ ते दि. ९/९/२०२१
रोजी दुपारी ३,०० वाजेपर्यंत उपलब्ध होईल. भरण्यात	रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध होईल. भरण्यात
आलेल्या निविदा हया दि. २६/८/२०२१ रोजी दुपारी	आलेल्या निविदा हया दि. ९/९/२०२१ रोजी दुपार्र
३.०० वाजेपर्यंत वरील संकेत स्थळावर अपलोड करणेत	३.०० वाजेपर्यंत वरील संकेत स्थळावर अपलोड करणेत
याव्यात. प्राप्त निविदा दि. २७/८/२०२१ रोजी दुपारी	याव्यात. प्राप्त निविदा दि. १३/९/२०२१ रोजी दुपार्र
४.०० वाजता शक्य झाल्यास उघडण्यात येतील.	४.०० वाजता शक्य झाल्यास उघडण्यात येतील.

या व्यतिरिक्त निविदा अटी शर्तीत व निविदेत इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही

जा. क्र. कडोंमपा/जसंवि/मुका/४३० दि. २६/०८/२०२१

(पळवी भागवत) उप आयुक्त (मालमत्ता) कल्याण डोबिवली महानगरपालिका, कल्याण



बृहठगुंबई महाजगरपालिका

ई-निविदा सूचना

क्र. सअभिघकव्य जीउ/१७४५/दिनांक २४/०८/२०२१

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त खाली नमूद केलेल्या कामाकरिता बृ.मुं.म.पा.चे तत्सम स्वरूपाचे तत्सम ाकारमानाचे काम पूर्ण केलेल्या आणि मुंबईमध्ये कार्यालय असलेल्या आणि ब्र.मुं.म.पा.कडून विक्रेता क्र. असलेल्या सर्व न्त्राटदारांकडून दि. ३०.०८.२०२१ रोजी सायं. १६.०० वाजता परत करण्यायोग्य बाब दर ई-निविदा मागवित आहेत. ई-निविदा ब्र.मुं.म.पा.च्या वेबसाईटमध्ये अ, ब आणि क पाकीट प्रणालीमध्ये सादर करणे आवश्यक आहे.

अ. क्र.		नाव	निविदा क्र.	इ.र.अ. (रु.)	ई-निविदा प्रवीची किंमव
9.	सहा. अभि. घ.क.व्य. व दादर आणि माहिम चौपारं ठिकाणांवर गणेशोत्सव बोट संचालित पॉंट्ल्स आणि घेण्याकरिता ई-निविदांचे आ	प्रेवरील विविध विसर्जन २०२१ दरम्यान मोटर 1 जीवन रक्षक भाड्याने		ਲ, १३,५००/-	ਣ. १४७०/- (হ. १४००/- + २.५% एसजीएसटी + २.५% सीजीएसटी)
9	. इ.र.अ. प्रदान करण्याची पद्धत	बोलीदारांनी परिपत्रक दि. ०२.११.२०१५ नुर गेटवेद्वारे इसारा रक्कम	नार, विहीत देय दि		
5	. कोरे निविदा अर्ज विक्री करण्याचा कालावधी	दि. २३.०८.२०२१ पास् तपशील बृ.मुं.म.पा. व आला आहे.			
Ş	. निविदा स्वीकारण्याचा दिनांक	ई-निविदा विक्री सुरू हो ई-निविदा विक्रीचा अंति ई-निविदेवे सादरीकरण पाकीट 'अ' उघहण्याचा	म दिनांक : ि : वि दिनांक : वि	दे. ३०.०८.२०२१ दे. ३०.०८.२०२१ दे. ३०.०८.२०२१	सायं. १६.०० पर्यंत सायं. १६.०० पर्यंत सायं. १६.०० वाजवा
		पाकीट 'ब' उघडण्याचा पाकीट 'क' उघडण्याचा			साय. १६.९० वाजना सायं. १६.०० वाजना

पीआरओ/९२५/जाही./२०२१-२२

ਬहੀ/-सहाय्यक आयुवत

जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून व उकळून प्यावे.

दि. ०२.०९.२०२१ रोजी सायं. १६.०० वा.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

क्र.झोपुप्रा/अभि/३क(१)/२१/एस/३२१९१

असेही या शेतकऱ्याने आपल्या

पत्रात नमूद केले आहे.

दिनांक: २६.०८.२०२१

सुधारीत जाहीर सूचना

याद्वारे कळविण्यात येते की, अर्जदार मे. निलयोग वेंचर्स एल एल पी. यांनी त्यांच्याशी संबंधित क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ कलम ३क (१) अंतर्गत 'झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र' म्हणून घोषित करणेबाबत विनंती अर्ज दाखल केला आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांचे आधारे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करावयाच्या प्रस्तावित मिळकतीचा तपशील खालील प्रमाणे आहे.

आ.	गावाचे नाव	न.भू.क्र.	मिळकत पत्रिकेनुसार क्षेत्र (चौ.मी.)	झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून जाहीर करावयाचे क्षेत्र (चौ.मी.)	धारणा- धिकार	धारक	एकत्रित चतुःसीमा			
क्र.							पूर्व न.भू.क्र.	पश्चिम न.भू.क्र.	उत्तर न.भू.क्र.	दक्षिण न.भू.क्र.
(9)	(२)	(3)	(8)	(4)	(ξ)	(७)	(८)	(९)	(90)	(99)
9	घाटकोपर – किरोळ	अ.भू.क्र. ३५१	२७१४९.७१	9७०३.७२	-	बॉम्बे हौसिंग ॲण्ड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड	मौजे – घाटकोपर न.भू.क्र. १९३	अ.भू.क. ३५१ मै	अ.भू.क. ३५१ मै	रस्ता
2	घाटकोपर	983	९२८९१.२९	9८३८३.७८	ह−१	महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ	न.भू.क्र.	१९३ पै, १९३ पै, १९४ पै, १९३ अ पै, १९४ १९४ पै, अ/९/२ १९४/अ/	न.भू.क. १९३ मै, १९४ मै, १९४/अ/ ९/२मै	न.भू.क. १९३ मै, १९३ अ मै, १९४/अ/ ९/५ मै
3		१९३ अ	१५६२.६		ह−१	महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ				
8		988	२२४१३.०	८३८८.५६	ग	भू. व्यवस्थापक जागतीक बँक प्रकल्प / प्राधिकरण क्षेत्र ७२५०.० चौ.मी. श्रेणीवार झोपडपट्टी नेताजी सुभाषनगर	१९४ अ/९/२ पै, मौजे – विक्रोळी न.भू.क्र.			
4		१९४ अ/९/४	२१८८५.०	339.93	एच-१	महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ				
Ę		9९४ अ/९/२	४७६९.३०	90८२.७४	ह−9					
IJ		१९४ अ/९/४	६०४६.८०	५४८.३९						
۷		१९४ अ/९/५	९२१०.७०	২০४९.४০						
8	विक्रोळी	9क	१५८७६८३.५	२६४५.५८	দ	महाराष्ट्र शासन संरक्षित वने (कांदळवन) (क्षेत्र- ४९२५६९.०० चौ.मी.)	१ क पै	मौजे- घाटकोपर न.भू.क्र. १९४/अ/ ९/५	१ क पै	१ क पै मौजे – घाटकोपर न.भू.क. २३३
	एकूण क्षेत्र		99092240.4	34989.26						

उपरोक्त नमुद् मिळकत झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबत जमीन मालक अथवा कोणाही हितसंबंधीताची हरकत असल्यास, त्यांनी आपली हरकत सदर जाहीर सूचना प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरणाकडे लेखी दाखल करणेबाबत कळविण्यात येत

ठिकाण : बांद्रा (पू), मुंबई. दिनांक : २६.०८.२०२१

(एम. ए. वाणी) कार्यकारी अभियंता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण



सा. बां. विभाग निविदा सुचना

माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील ''स्मशानभुमी दुरुस्ती'' या लेखाशिर्षांतर्गत प्र.क. ०८ (इ) माजिवडा स्मशानभूमी मधील बैठक आसन गृहाची दुरुस्ती करणे या एक कामाच्या ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहे. सूचना व प्रपत्र ठाणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ http:// mahatenders.gov.in वर दि.२७/०८२०२१ ते दि.१४/०९/ २०२१ पर्यंत उपलब्ध आहेत. सदर निविदा ई-टेंडरींग पध्दतीने ऑनलाईन निविदा महापालिकेचे संकेतस्थळावर दि.१४/०९/२०२१ रोजी १६.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. निविदा शक्य झाल्यास दि.१५/०९/ २०२१ राजी पर्यंत १६.०० वाजता ऑनलाईन उघडण्यात येतील.

हामपा/पिआरओ/पिडब्ल्यूडी-माजि/४५६/२१-२२ सही/-दि:२६.०८.२०२१ कार्यकारी अभियंता

pls visit our official web-site www.thanecity.gov.in

संरक्षित रहा, कोरोना विषाणूंपासून सुरक्षित रहा !

18 महावितरण

जाहीर निवेदन

ठाणे महानगरपालिका,ठाणे

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, वाशी विभागामध्ये यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वीज वितरण वाहिनीच्या देखभालीचे व दुरुस्तीचे काम दिनांक २७.०८.२०२१ रोजी करण्यात येणार आहे. तरी सदर कालावधीमध्ये खालीलप्रमाणे वीजवाहिनी बंद राहिल याची कृपया नोंद घ्यावी.

अ.क्र.	वीजवाहिनी	कालावधी	प्रभावित क्षेत्र
٩	२२ केव्ही महापे स्टार फीडर	oc.oo ते १८.oo	पूर्ण फीडर, टेक्सटाईल ग्रुप, बेकलेन क्षेत्र, बाक्खलेश्वर, ए-६० ते ए-७०, ए-७१२ ते ए -७२६, सी-३०१/२ ते सी ३२७, पीएपी-सी-७ ते पीएपी-सी-१४, सी- ३३१ ते सी-३४९, सी-३५१ ते सी- ३६०, सी -३६५ ते सी-३७५, डब्ल्यू- ४६३ ते डब्ल्यू-४७, वस्ळी पाडा.
7	२२ केव्ही हार्डेलिया फीडर	o८.oo ते १८.oo	सी-२०४ ते सी-२२०, सी-२३०ते सी- २६, सी-६/१ ते सी-६/६, सी-७/१ ते सी-७/६, सी-४५/१ ते सी-६८, सविता केमिकल्स, रॅलीज इंडिया, पुनीत आयडीएस कॉम्प्लेक्स
3	२२ केव्ही अल्ट्राटेक	१०.०० ते १७.००	करिश्मा होटल के पास, एंथनी गरुज, सिवता इंजीनियरिंग, प्लॉट नं. आर-२३१ ते आर-२३८, प्लॉट नं. ३१६ ते डब्लू ३४१ , प्लॉट नं. डब्लू-३४२ ते डब्लू- ३६१, प्लॉट नं.आर-६३७ ते आर-६४९, आर-८३८ ते आर-८४६, शालीमार वॉल्व, अल्ट्रा टेक, तेलवने आदि.
8	२२ केव्ही मेफ्को कोल्ड स्टोरेज	90.00 ते 9६.00	संक्टर १८ मेफ्को

रिषी लेजर लिमिटेड

सीआवर्न: L99999MH1992PLC066412 नोंद. कार्यालय: ६१२, व्ही. के. ड्रंबस्ट्रीयल इस्टेट, १०-१४ पवस स्ट्रीट, भायखळा (पश्चिम), पुंबई - ४०० ०११ दुरध्वनी क्र.: (०२२) २३०७४५६५/ २३०८४८८६: फॅवस क्र.: (०२२) २३०८००२२

२९ व्या बार्षिक सर्वसाधारण समेनी सूचना, रिनोट ई-मतबानाची माहिती

गदारे सबना देण्यात येते की. रिषी लेजर लिमिटेडच्या सदस्यांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण (एजीएम) कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि कॉर्पोरेट पबहार मंत्रालयाद्वारे पारित सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि २२/२०२९ अनुक्रमे दिनांकित ८ एप्रिल, २०२०, ९३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि ९३ जानेवारी २०२१ ('एमसीए परिपत्रके') आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे पारित दि. १ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रक क. सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/२०२१/१९ सह वाचावयाच्या दि. १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ (सेवी परिपत्रके) सह वाचावबाच्या सेवी (सुविबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५चे अनुपालन करताना २९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद यवसायाचे कामकाज करण्याकरिता शुक्रवार, दि. १७ सर्प्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वाजता व्हिडीयो कॉन्फरन्सिंग ("व्हीसी") / इतर दकशाव्य माध्यमे ("ओएव्हीएग")द्वारे ("एजीएग"/"सभा'

एजीएमची सचना आणि दि. ३९ मार्च. २०२९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्य डलेक्टॉनिक प्रती सर्व सदस्याना, ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉडिस्टिश पार्टिसिपेन्ट(स)कडे . गोंदणीकृत आहेत, दि. २५ ऑगस्ट, २०२१ रोजी इंगेलद्वारे पाठबिण्यात आल्या आहेत. एजीएमच्य सचनेसह वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.rishilaser.com येथे देखील उपलब्ध आहेत. ज्या सदस्यांकडे डीमॅट खाते आहे आणि ज्यांनी इलेक्ट्रीक स्वरुपात कागदपत्रे प्राप्त करण्याकरिता त्यांचे ईमेल-आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना त्यांचे ई-मेल आयडी त्यांच्या डिपॉझिटरीकडे नोंदणी करण्याची विनंती करण्यात येते. भौतिक स्वरुपात भाग असणाऱ्या सदस्यांना त्यांचे ईमेल आयडी कंपनीच्या ईमेल आयडी: rlcl.mumbai@rishilaser.com येथे किंवा कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतरण एजन्ट, **मे. अँड्रॉइंट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायकेट शिभिटेड**, ईमेल आयडी: info@ droitcorporate.com यांना त्यांचे फोलियो क्रमांक नमूद करून ईमेल पाठवून नोंदणीकृत करता येतील. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ईमेल आयडी डीमॅट खाते किंवा कंपनीकडे अद्ययावत

कट-ऑफ दिनांक म्हणजेच शुक्रवार, दि. १० सप्टेंबर, २०२१ रोजी भौतिक स्वरुपात किवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात भाग धारणा करणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सुचनेमध्ये नमृद केल्यानसार सर्व व्यवसायांवर त्यांचे मत इलेक्टाॅनिक पद्धतीने नॅशनल सिक्यरिटीज डिपॉडिस्टरी लिमिटेड ('एनएसडीएल")द्वारे पुरविण्यात आलेल्या रिमोट ई-मतदान सुविधेद्वारे किंवा एजीएमदरम्यान इलेक्ट्रॉ निक मनदान सविधेदारे देता येईल

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि त्या अंतर्गत बनलेल्या नियम आणि सेबी (सुचिबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ सुधारितनुसार,च्या तरतुदींच्या अनुपालनामध्ये सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की:

- कंपनी सदस्यांना २९ व्या एजीएमवरील सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने
- त्यांचे मत देण्याकरिता रिमोट ई-मतदान सुविधा प्रदान करीत आहे. २. रिमोट ई-मतदान सोमबार, १३ सप्टेंबर, २०२१ रोजी (स. ९.०० वा. भा.प्र.वे.) सुरू होईल.
- ३. रिमोट ई-मतदान गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ रोजी (सायं- ५.०० वा. भा.प.वे.) बंद होईल. ४. २९ व्या एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदान किंवा ईलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे मत देण्याची पात्रता
- तरविण्याची कट-ऑफ दिनांक शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ ही आहे. कोणी व्यक्ती, कट-ऑफ दिनांकास म्हणजेच शनिवार, दि. २१ ऑगस्ट, २०२१ रोजी परं रिमोट ई-मतदान कट-ऑफ दिनांक म्हणजेच शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी ज्याने वार्षिक अहबालासह २९ व्या एजीएमची सूचना पाठबिल्यानंतर कंपनीचे भाग संपादित केले असतील आणि कंपनीचा सदस्य बनला असेल, त्यांना evoting@nsdl.co.in किंवा rlcl.mumbai@ rishilaser.com येथे विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करता येईल. तथापि, जर तुम्ही आधीपासूनच एनएसडीएलसह रिमोट ई-मतदानाकरिता नोंदणीकृत असल्यास, तुम्हाल तुमचा बिद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड तुमचे मत देण्याकरिता वापरता येईल. जर तुम्ही तुमच पासवर्ड विसरत्यास, www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध "फरगेट युजर डीटेल्स/पासवर्ड' किंवा "फिजिकल युजर रिसेट पासवर्ड" पर्यायाचा वापर करून किंवा टोल फ्री क्र.: १८०० १०२०
- १९० आणि १८०० २२ ४४ ३० वर दूरध्वनी करून तुम्हाला तुमचा पासवर्ड रिसेट करता येईल. ६. रिमोट ई-मतदान गुरूबाए, १६ सप्टेंबर, २०२१ (साय. ५.०० भा प्र.वे.) नंतर करू दिले जाणा ज्या सदस्यांनी त्यांचे मत रिमोट ई-मतदानाद्वारे दिलेले नाही ते २९ व्या एजीएममध्ये नॅशनल
- सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') द्वारे २१ व्या एजीएमटरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारे त्यांचे हक्क बजावू शकतात ज्या सदस्यांनी त्यांचे मत रिमोट ई-मतदानाद्वारे दिलेले आहे, ते देखील २९ व्या एजीएमला उपस्थित
- राह शकतात परंत त्यांचे मत पन्हा देऊ शकत नाहीत. ज्या सदस्याचे नाव कट-ऑफ दिनांकार रादरयांच्या नोंदपटामध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदपटामध्ये असेल. ते रिमोट ई-मतदान आणि एजीएमदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा मिळविण्यास पात्र असतील
- १. कंपनीने रिमोट ई-मतदान प्रक्रिया आणि २९ व्या एजीएमदरम्यान इलेक्टॉनिक मतदानाची स्क्रुटिनी करण्याकरिता में पुधन्बा सु, कळमकर आणि असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेकेटरी यांची स्कृटिनायझर म्हणून काम करण्याकरिता नेमणूक केली आहे.

याद्वारे अशीही सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि सेवी (सु.दा.प्र.आ.) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ अन्वये सदस्यांचे नोंदपट, भाग हस्तांतरण पुस्तके आणि कंपनीचे लाभार्थी मालकांचे नोंदपट शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१ ते शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही

दिवस समाविष्ट) पर्यंत एजीएमच्या कारणास्तव बंद राहतील.

विकाण: मुंबई

विनांक: २६ ऑगस्ट, २०२१

मंत्रळाच्या आवेशान्वरं

हर्षव पटेल व्यवस्थापकीय संचालक